

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

सभावृत्तांत

दिनांक - १५/०५/२०१८

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा मंगळवार दिनांक १५/०५/२०१८ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------------------|---|--------|
| १. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे | - | सभापती |
| २. मा.घुले नानी ऊर्फ हिराबाई गोवर्धन | | |
| ३. मा.मुंढे उषा अंकुश | | |
| ४. मा.कुटे निर्मला संजय | | |
| ५. मा.मिनल विशाल यादव | | |

या शिवाय मा.झगडे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

खालील प्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.उषा मुंढे

अनुमोदक - मा.निर्मला कुटे

मा.महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या मा.आरती चौधे यांचे पती कै.सुरेश चौधे यांचे नुकतेच निधन झालेने त्यांना आजच्या सभेत श्रध्दांजली वाहून सभा मंगळवार दि.०५/०६/२०१८ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत तहकूब करणेत यावी.

सदरची सुचना सर्वानुमते मान्य झाली.

मा.सभापती - मंगळवार दि.०५/०६/२०१८ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

महिला व बालकल्याण समिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

सभावृत्तांत

(दिनांक १५/०५/२०१८ ची तहकुब सभा)

दिनांक - ०५/०६/२०१८

वेळ - दुपारी २.४५ वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची दिनांक १५/०५/२०१८ ची तहकुब सभा मंगळवार दिनांक ०५/०६/२०१८ रोजी दुपारी २.४५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------------------|---|--------|
| १. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे | - | सभापती |
| २. मा.घुले नानी ऊर्फ हिराबाई गोवर्धन | | |
| ३. मा.काटे स्वाती (माई) चंद्रकांत | | |
| ४. मा.कुटे निर्मला संजय | | |
| ५. मा.वैशाली जालिंदर काळभोर | | |
| ६. मा.मिनल विशाल यादव | | |

या शिवाय मा.झगडे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

अ) दिनांक ०३/०४/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

आ) दिनांक १०/०५/२०१८ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०१) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

महिला व बालकल्याण समिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/३४३/२०१७
दिनांक : ०५/०६/२०१८



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या
कार्यवाहीसाठी रवाना.